

तपशीलवार जाहिरात

महाराष्ट्र राज्यात कॉर्पोरेशनच्या मालकीच्या आणि कॉर्पोरेशनने चालवलेल्या रिटेल आऊटलेट (कोको) चालवण्यासाठी सेवा पुरवठादारांच्या सहभागासाठी सूचना
ओएमसी (तेल कंपनीचे नाव) महाराष्ट्र राज्यातील खालील ठिकाणी आपल्या कॉर्पोरेशनच्या मालकीच्या कॉर्पोरेशनने चालवलेल्या रिटेल आऊटलेट्सना मनुष्यबळ आणि विविध सेवा देण्यासाठी सेवा पुरवठादारांना सहभागी करण्याचा प्रस्ताव देत आहे.

अनु क्र.	ठिकाण/ थोडक्यात पत्ता	महसुली जिल्हा	राज्य	अंदाजित विक्री (एमएस + एचएस डी) केएल / पीएम	कराराचा कालावधी तीन वर्षे / एक वर्ष	वित्तीय क्षमता (पुनर्मुल्यांकनासाठी अर्जदाराची रोख मालमत्ता (लाख रुपयांमध्ये))	एकत्रित सुरक्षितता म्हणून बँक हमीची रक्कम (लाख रुपयांमध्ये)
A	B	C	D	E	F	G	H
१	बीपी- कळंबोली २, प्लॉट नंबर १२ए, सेक्टर १इ, जवाहर इंडस्ट्रियल इस्टेटसमोर, कळंबोली. जिल्हा- रायगड	रायगड	महाराष्ट्र	७५०	३	१५	५०

कोणताही भारतीय नागरिक (फक्त व्यक्ती) अर्ज करण्यास पात्र आहे. तथापि, कोणत्याही तेल कंपन्यांचे डीलर/ वितरक / एलओआयधारर (सेवा पुरवठादारांसह) आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य अर्ज करण्यास पात्र नसतील. परंतु, विद्यमान सेवा पुरवठादार / जॉब कॉन्ट्रॅक्टर / कामगार कंत्राटदार- त्यांच्या कंत्राटांतर्गत कोकोच्या कंत्राटासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

सेवा पुरवठादारांवर कंत्राटी कामगार (नियमन आणि निष्कासन) कायदा १९७०द्वारे नियमन केले जाईल आणि त्यांना यातील कोणतेही नियम/ नियमावली/ नियामकांच्या तरतुदींतर्गत आवश्यक त्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे त्यांना सक्तीचे असेल.

स्वारस्य असलेल्या व्यक्तींना मार्गदर्शक तत्वे/ माहितीपुस्तिका आणि अर्ज यांची प्रत खालील पत्त्यांवरून १०० रूपये (शंभर रूपये) भरून भारत पेट्रोलियम केमिकल लिमिटेड यांच्या नावे जारी केलेल्या डिमांड ड्राफ्ट/ पे ऑर्डर यांद्वारे खालील पत्यात दिलेल्या ठिकाणी देय करून घ्यावी.

ज्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत ते मनुष्यबळ तसेच कॉर्पोरेशनने पुरवलेल्या विविध सेवांसाठी असून सेवा पुरवठादारांचा कंत्राट दिलेल्या ठिकाणी डीलरशिप मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दावा लावण्याचा अधिकार असणार नाही आणि निवडण्यात आलेल्या सेवा पुरवठादाराला करार करण्याबरोबरच या कारणासाठी शपथपत्र सादर करावे लागेल.

तपशीलवार मार्गदर्शक तत्वे (माहितीपुस्तिका) आणि अर्ज आमच्या वेबसाइटवरून डाऊलोड करता येईल (www.bharatpetroleum.in)

अर्जदारांना या माहितीपुस्तिकेत नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. निवडण्यात आलेल्या अर्जदारांना यातील प्रत्येक ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे बँक हमीच्या स्वरूपात तारण देण्याचीही गरज पडेल.

अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावे १००० रूपयांचा (एक हजार रूपये) एक डिमांड ड्राफ्ट विना परतावा अर्ज शुल्काच्या स्वरूपात पूर्णपणे भरलेल्या अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.

पूर्णपणे भरलेले अर्ज खाली नमूद केल्याप्रमाणे ०३/१०/२०१७ रोजी सायंकाळी १७.०० पूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. अंतिम तारीख आणि वेळेनंतर कोणत्याही कारणास्तव आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

- 1) प्रादेशिक कार्यालयाचा पत्ता: प्रादेशिक व्यवस्थापक (रिटेल), मुंबई प्रदेश, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बेन्झोन इन्स्टॉलेशन, शिवडी किल्ला रोड, शिवडी (पूर्व), मुंबई- ४०००१५.
